



To, Date: 9th September, 2021

The Corporate Relationship Department, BSE Limited, 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai- 400001

Subject: Newspaper Advertisement of 23rd Annual General Meeting (AGM) of Ceinsys Tech

Limited

Scrip Code: 538734

Dear Madam / Sir,

In continuation to our letter dated 8th September, 2021, with reference Notice of 23rd AGM of the Company and in accordance with Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith a copy of newspaper advertisement published on 9th September, 2021 in Indian Express (English Daily) and Loksatta (Marathi-Daily) regarding remote e-voting and book closure for 23rd AGM.

Kindly take this on your record and acknowledge the same.

Nagpur

Thanking you.

Yours faithfully,

For Ceinsys Tech Limited

Pooja Karande Company Secretary

& Compliance Officer

Enclosure: As above

Ceinsys Tech Ltd

Reg. Office: 10/5, I.T. Park, Nagpur-440022 orate Identification Number (CIN): L72300MH1998PLC114790] [Tel No. 91 712 6782800] Web: www.ceinsys.com, email: cs@o

NOTICE OF THE 23RD ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that 1. The 23rd Annual General Meeting (AGM) of the members of Ceinsys Tech Limited will be held on Thursday, 30th September, 2021 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing (VC') / other Audio-Visual Means ('OAVM') in Compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('the Act'), Ministry of Corporate affairs (MCA) Circular No. 14/2020 dated April 08,2020, Circular No. 17/2020 dated April 13 ,2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and SEBI Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (collectively referred to as 'Circulars') to transact the business as set out in the Notice

t. In compliance with aforesaid circulars, the Company has sent the Notice of 23rd AGM and Annual Report for FY 2020-21 on 8th September 2021 through electronic mode to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at https://www.ceinsys.com/investor/, website of the stock exchange

https://www.bseindia.com and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com . Pursuant to provisions of section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. 23^{rd} September, 2021 may cast their votes electronically on the business as set out in the Notice of the 23rd AGM through the electronic voting system of NSDL('remote e-voting'). The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of 23rd AGM.

in this regard, the members are hereby further informed that:

The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM The remote e-voting through electronic means shall commence from Monday, 27th September, 2021 at 9.00 a.m. (IST) and shall end

and disabled on Wednesday, 29th September, 2021 5.00 p.m. (IST):

The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be Thursday, 23 September, 2021;

iv. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

Members can vote either through remote e-voting or e-voting at the time of AGM. Instructions for remote e-voting, e-voting at the time of AGM and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the members holding shares in dematerialized mode physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of AGM. Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on 29th September, 2021

vii. Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM mode facility, but shall not be allowed to cast their votes again at the AGM.

viii. The manner in which the members who wish to register mandates for receiving their dividend is detailed in the Notice of AGM A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depository as or

the cut-off date only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM 4. Pursuant to the provisions of Section 91 of Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 24th September, 2021 to Thursday, 30th September, 2021, (both days inclusive), for the purpose of AGM and to

determine the entitlement of Members for the final dividend for 2020-21 In case of any queries, Members may contact Ms. Pooja Karande, Company Secretary and Compliance Officer ; Email ID-cs@ceinsys.com

Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e voting user manual for Shareholders available at the download section of <u>www.evoting.nsdl.com</u> or call on toll free no.: 1800-222 990 or senc a request to Mr. Anubhav Saxena or Ms. Soni Singh at evoting@nsdl.co.in

By order of the Board of Directors for CEINSYS TECH LIMITED

Pooja Karande

(Company Secretary and Compliance Officer)

Place: Nagpui Date: 09/09/202

shubham

SHUBHAM HOUSING DEVELOPMENT FINANCE CO. LTD. Corporate Office : 425, Udyog Vihar Phase IV, Gurgaon-122015 (Haryana) Ph.: 0124-4212530/31/32, E-Mail : customercare@shubham.co Website : www.shubham.co **DEMAND NOTICE**

Notice U/S 13(2) of Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (hereinafter called 'ACT'

lt is to bring to your notice that your loan account has been declared as NPA by secured creditor Shubham Housing Developmer Finance Company Limited having its registered office at D-305, Ground Floor, Sarvodaya Enclave, New Delhi 110017 (hereinafte called 'SHDFCL) and you are liable to pay total outstanding against your loan to SHDFCL. You are also liable to pay future interes at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc. Therefore, we hereby call upon you to discharge in full your liabilities to SHDFCL within 60 days from the date of this notice failing which SHDFCL will be empowered to exercise the power under Section 13(4) of the ACT. The details of borrowers and secured assets are as under:

S. No.	Loan No./ Borrower(s) Name	Applicant Address	Notice Amount	Secured Asset		
1	Loan No. 0YTM170800005007417 Asif Rashid Ahmad, Arif Rashid Ahmad	Plot No.60 Ward No.1 At Post Ladkhed Tal Dist Yavatmal -445001, Maharashtra	₹ 5,57,539/-	Property No. 60 Ward No.01 Sheikh Pura Near Reliance Tower Lalkhed At Mouze Lalkhed Tal Darwha Dist Yavatmal, Maharashtra 445001		
2	Loan No. OWDA180100005010475 Sameer Mehboobkhan Pathan, Shamim Sameerkhan Pathan	Near Khalli Kirana Store, Anand Nagar, Wardha - 442001, Maharashtra	₹ 14,08,141/-	Mauja Nalwadi Mauja No 73 PHNo 22 Z P Wardha G P Nalwadi F S No 22/1 Plot No 6 Tal Dist Wardha, Maharashtra 442001		
3	Loan No.0WDA1808000005014381 Varsha Premdas Mokhade, Premdas Bhojraj Mokhade	Samta Nagar, Sawangi Meghe, Near Ramteke Atta Chakki, Wardha - 442001, Maharashtra.	₹ 7,83,081/-	Mouza-Sawangi (M), Mouza-No.138 Patwari Halka No.19 F. S. No. 102/6 (old) 253 (New) Eastern Portion of plot No. 15 Tah Dist Wardha, Yavatmal Maharashtra 445001		
4	Loan No. ONAG1810000005015713 Abdul Abdul Salim, Rabiya Abdul Salim Bee	Gujre Bazar Near Mansaram School Kamptee Nagpur -441002, Maharashtra	₹ 20,06,010/-	House No L 25 and L 26 Sheet No 5 Block No 34 MZ Kamptee Situated at Sindhi Chaol Nr Kajami Narsing Home Hospital Nagarparishad Kamptee Tah Kamptee Dist Nagpur 441002, M.H.		
5	Loan No. OCHN2009000005029402 Ranjit Kumar Jagdish Prasad Gupta Saritadevi Ranjitprasad Gupta	Ward No 3 Main Road, Ghugus Dist Chandrapur - 442505, Maharashtra	₹ 7,73,315/-	Ward No 3 Main Road, Ghugus Dist Chandrapur, Maharashtra.		
6	Loan No. OYTM1711000005009339, Purushttom Laxman Gohane, Nandu Purushottam Gohane	Radhe Radhe Nagar, Jodmaha Road Near Morya Manglam Thairgav, Kalamb Dist Yavatmal-445001, M.H.	₹ 8,52,890/-	Plot no 28, Gat no 129 130, Old gat no 6 658, Radhe Nagari, Nr Morya Mangalam, J Moha Road Mauza Talegaon, Th Kalamb D Yavatmal, Maharashtra 445001.		
7	Loan No. ONAG1806000005013089, Hariprasad Netlal Baghele, Laxmi Hariprasad Baghele	Plot No.101, Shyam Nagar, Maharshi Sudarshan Socity Punapur, Pardi, Bhandewadi, Bagadganj Nagpur -440008, M.H.	₹ 3,43,807/-	Plot No.101, Maharshi Sudarshan Maharaj Society, Mouza Punapur Ph No.34, Kh No 27/1, 27/5, 27/6 Sheet No.1126/15 CTS No 34, Nagpur Maharashtra 440008.		
8	Loan No. OCHN1901000005016997, Kishor Babanrao Mungelwar, Renuka Kishor Mungelwar	Bagla Chouk Behind Police Station C/o Satpute House Chandrapur - 442401, Maharashtra	₹ 7,02,223/-	Flat No S- 28 E Building Plot No. 7 to 14 Survey No. 122, P.H. No.10 Rajnagar Arwat Tah & Dist- Chandrapur Maharashtra 442401		
9	Loan No. OYTM1901000005017200, Purushttom Laxman Gohane, Nandu Purushottam Gohane	Datt Road Atakar Layout Ward No 06 Kalamb Tq. Kalamb Dist. Yavatmal - 445401, Maharashtra	₹ 3,03,111/-	Plot No. 28, Gut no. 129 & 130 (Old Gut No. 657 & 658), Radhe Nagari, Mauza- Thalegaon (Pu), Tah. Kalamb & Dist. Yavatmal, Maharashtra 445401		
10	Loan No. OWDA1908000005021916, Balu Gode, Geeta Baluji Gode,	C/O No 233 Mhada Colony Ward No 3 Butibori, T Butibori Di - Nagpur - 441108, Maharashtra.	₹ 7,56,326/-	Mouza:- Khandala; House No: 57; Ward No: 01, Situated at Near Sudhkar Randive Kirana Shop, G.P. Khandala, Tal Samudrapur; Dist: Wardha Maharashtra 442001		
11	Loan No. OCHN2001000005026167, Rajesh Bhaskar Kshirsagar, Bhaskar Shivram Kshirsagar	Purushatom Nagar Chinora Tha Warora Dist Chandrapur -442914, Maharashtra	₹ 6,50,836/-	Plot no.42, Survey no.234, B.N.No.193, P.H. No.17, Mauza: Chinora, Th Warora & Dist: Chandrapur, Maharashtra 442914		
Place : Gurgaon Authorised Office Date : 08.09.2021 Shubham Housing Development Finance Company Limited						

Fullerton India Credit Company Limited POSSESSION NOTICE (For Immovable Property)

(Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

nereas the undersigned being the authorized officer of Fullerton India Credit Compa **Limited**, Having its registered office at Megh Towers, 3rd Floor, Old No. 307, New No. 165 Poonamallee High Road Maduravoyal, Chennai, Tamil Nadu-600095 and corporate office a Floor 5 & 6, B Wing, Supreme IT Park, Supreme City, Behind Lake Castle, Powai, Mumbai 400 076, under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of nowers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand lotice dated 26/06/2021 calling upon the borrower(s) 1) M/S Zenith Learning Services Private Limited 2) Mr. Lloyd Mohan Palikandy 3) Mrs. Umal Prakash Wahane under loai account numbers 191801510326880 to repay the amount mentioned in the notice being Rs 55,33,028/- (Rupees Fifty Five Lakh Thirty Three Thousand Twenty Eight Only) within 60 days from the date of receipt of the said notice

The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) ules, 2002 on this **04 Day of September in the year 2021.**

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the Charge of Fullerton India Credit Company Limited for an amount of Rs. 55.33.028/- (Runees Fifty Five Lakh Thirty Three Thousand Twenty Eight Only) and interest thereon

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of Immovable Property: ALL THAT RCC STRUCTURE CONSISTING A RESIDENTIAL UNIT BEARING APARTMENT NO.201 ADMEASURING 54.33 SQ MTRS (BUILT UP AREA) ON 2ND FLOOR IN KESHAV SMRUTI APARTMENTS TOGETHERWITH 20.03% UNDIVIDED PROPORTIONATE SAHRE AND INTEREST IN PLOT NO.1 ADMEASURING 271.25 SQ MTRS, HOUSE NO. 238, WARD NO.70, CS NO.1035, SHEET NO.33 OF MOUZA - GADGA, OPPOSITE KHARE TOWN, DHARAMPETH, TQ DIST NAGPUR.

SD/-, Authorised Officer

💦 बैंक ऑफ़ बड़ौदा GOPAL NAGAR BRANCH, NAGPUR

CORRIGENDUM NOTICE

Mr. Sanjay Mangalchand Bagdi and all concerned are advised to take note of the following Corrigendum in Conveying the decision of COE for Declaration of your account Mr. Sanjay Mangalchand Bagdi as Wilfu Defaulter and opportunity for representation there against published in Indian Express & Loksatta on Dt. 28.08.2021. Please read the Date of notice as 27.07.2021 instead of 25.09.2020. Other details of the notice shall remain same.

Date: 09/09/2021 Authorised Office (Bank of Baroda) Place: Nagpur

READ Express CAREERS Every

The Indian Express and Loksatta

THURSDAY in

HDB Financial Services Limited POSSESSION NOTICE

REGISTERED OFFICE: RADHIKA, 2ND FLOOR, LAW GARDEN ROAD, NAVRANGPURA, AHMEDABAD, GUJARAT, PIN CODE-380009 REGIONAL OFFICE: HDB FINANCIAL SERVICES LTD. 2 FLOOR, WILSON HOUSE, OLD NAGARDAS ROAD, NEAR AMBOLI SUBWAY, ANDHERI EAST, MUMBAI. PINCODE-400069 and Its Various Branches in Maharashtra.

WHEREAS, THE AUTHORIZED OFFICER OF HDB FINANCIAL SERVICES LIMITED, RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT.2002 (54 OF 2002) AND IN EXERCISE OF POWERS CONFERRED UNDER SECTION 13(2) READ WITH RULES 3 OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 SSUED DEMAND NOTICE TO THE BORROWER/S AS DETAILED HEREUNDER, CALLING UPON THE RESPECTIVE BORROWERS TO REPAY THE AMOUNT MENTIONED IN THE SAID NOTICE WITH ALL COSTS, CHARGES AND EXPENSES TILL ACTUAL DATE OF PAYMEN WITHIN 60 DAYS FROM THE DATE OF RECEIPT OF THE SAME. THE SAID BORROWERS/ CO BORROWERS HAVING FAILED TO REPA THE AMOUNT NOTICE IS HEREBY GIVEN TO THE BORROWERS/ CO BORROWERS AND THE PUBLIC IN GENERAL THAT THE UNDERSIGNED IN EXERCISE OF POWERS CONFERRED ON HIM UNDER SECTION 13(4) OF THE SAID ACT R/W RULE 8 OF THE SAID RULES HAS TAKEN SYMBOLIC POSSESSION OF THE PROPERTY DESCRIBED HEREUNDER OF THE SAID ACT ON THE DATE MENTIONED ALONG-WITH. THE BORROWERS IN PARTICULAR AND PUBLIC IN GENERAL ARE HEREBY CAUTIONED NOT TO DEA VITH THE PROPERTY AND ANY DEALINGS WITH THE PROPERTY WILL BE SUBJECT TO THE CHARGE OF HDB FINANCIAL SERVICES IMITED, FOR THE AMOUNT SPECIFIED THEREIN WITH FUTURE INTEREST, COSTS AND CHARGES FROM THE RESPECTIVE DATE. DETAILS OF THE BORROWER AND CO-BORROWER UNDER SCHEDULED PROPERTY, WITH LOAN ACCOUNT NUMBERS UIC NO OUTSTANDING DUES. DATE OF DEMAND NOTICE AND POSSESSION INFORMATION, ARE GIVEN HEREIN BELOW

1. NAME AND ADDRESS OF THE BORROWER, CO-BORROWER'S / GUARANTOR'S, 2, LOAN ACCOUNT NO. 3, SANCTIONED LOAN AMOUNT 4. DETAILS OF THE SECURITIIES 5. DATE OF DEMAND NOTICE 6. CLAIM AMOUNT IN INR. 7. DATE OF POSSESSION

Borrower and Co-Borrowers: 1.RAJMANI KESHEOPRASAD SHARMA, 2. ASHA RAJMANI SHARMA, 3. SUNIL RAJMANI PATHAK, Ali r/ ti (a) PLOT NO 37 A FRIENDS LAYOUT NO 4 DEENDAYAL NAGAR NEAR SANCHAYANI PRETIDE NAGPUR -440022, 2) Loan Account Jumber:729520, 3) Loan Amount in INR: Rs.97,75,331/- (Rupees Ninety Seven Lakhs Seventy Five Thousand Three Hundred Thirty On-Only), 4) Detail description of the Security: Mortgage Property: (A)ALL THE PART AND PARCEL OF THE PLOT NO 37/A ADMEASURING AREA: 189 sq. mtr., FRIENDS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., HOUSE NO.2277/37/A, WARD NO. 74, KH NO. 130/1,34 & 5, P H NO. 44, C S NO. 948, SHEET NO 261/37, MOUZA-PARSODI (BHAND) NAGPUR-440022, 5) Demand Notice Date 7-june-21, 6) Amount due in INR: Rs. 55,79,241.22 (Rupees Fifty Five Lakhs Seventy Nine Thousand Two Hundred Forty One and Paise renty Two Only) as of 29-May-21 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc 7) DATE OF POSSESSION-06.09.2021

. THE BORROWER'S ATTENTION IS INVITED TO PROVISIONS OF SUB-SECTION (8) OF SECTION 13 OF THE ACT, IN RESPECT OF TIME AVAILABLE, TO REDEEM THE SECURED ASSET 2.FOR ANY OBJECTION AND SETTLEMENT PLEASE CONTACT: MR. Amol Ghole (AUTHORISED OFFICER), PHONE NO. 9850445889 (M

O)/ VISHAL Ritpurkar, MOBILE NO.9833671006 AT HDB FINANCIAL SERVICES, 2 FLOOR, WILSON HOUSE, OLD NAGARDAS ROAD. NEAR AMBOLI SUBWAY, ANDHERI EAST, MUMBAI, PINCODE-400069

PLACE: Nagpu

DATE: 09.09.2021

FOR HDB FINANCIAL SERVICES LIMITED



♦ The Indian **EXPRESS**



♦TheIndian**EXPRESS**

केनरा बैंक 📣 Canara Bank

Amravati-444606

Date: 08/09/2021

Place: Amravati

Amravati Branch:

Patel Market, Opposite City Kotwali, Amravati - 442401 Phone – 9175221601; Email: cb1083@canarabank.com

POSSESSION NOTICE (for Immovable property)*

[Appendix IV under the Act - Rule-8(1)]

Whereas, the undersigned being the Auhtorised Officer of the Canara bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice mentioned below calling upon the borrower & owner of the property as mentioned below to repay the amount mentioned in the notice as below together with further interest and incidental expenses and costs within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower as below having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / Guarantor and the public in general, that the undersigned has taken

possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act, read with rule 8 and 9 of the said the Rules, 2002 on the date as described herein below. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal the property as mentioned herein below and any dealings with the property will be subject to the charge of the Canara Bank for an amount of as mentioned herein below together with further interest and incidental expenses and costs. The borrowers attention is

invited to the provisions of section 13(8) of the act, in respect of time available, to redeem the secured assets Date of Amount O/s. (Rs.) **Description of Immovable Properties** Name and Address of Borrower's

NU.		Notice		LOSSESSIOII	
1	Borrowers – Mr. Manoj Hukumatrai Daswani And Mrs. Bhawna Manoj Daswani Add.: Plot No 14, Navjeevan Colony, Behind Hari Ganga Oil Mill, Dastur Nagar, Amravati-444606	18.05.2021	Rs. 32,74,248.90 (Rs. Thirty two lakh seventy four thousand two hundred forty eight rupees and ninety paisa only)		Diverted land around 1875 sq. ft. Plot No.14 (PART) out of Survey No. 57/1 and 57/2, Navjeevan colony and house constructed thereon, Mouza –Rajapeth Amravati, PRAGANE-BADNERA, Tah& District - Amravati 444606 Owned by Mr. Manoj Hukumatrai Daswani Bounded as: North - Road, South - Service lane, East - Plot No.15, West - remaining portion of said Plot No. 14
2	Borrowers – Mrs. Jyoti Nandlal Pinjani And Mr. Jaikishan Hemandas Rohra Add.: Flat No 303 3rd Floor Block B 2, Ram Laxman Residency, Amravati- 03 Guarantor - Nandlal Paramanand Pinjani Flat No 303 3rd Floor Block B 2, Ram Laxman Residency, Amravati- 03	18.05.2021	Rs. 9,64,202.18 (Rs. Nine Lakh Sixty Four Thousand Two hundred Two and eighteen Paise only)	04.09.2021	Flat No.303, 3 rd floor, block No. B/2, of the building "SWAMI SAMARTH" Of Ram Laxman Residency, Area 840 Sq.feet. (78.03) constructed on Plot No.6, Nazul Sheet No. 50, Mouje- Tarkheda, PraganeBadnera, Tah. & Dist. Amravati - 444601 North - Road, South - Passage, East - Flat No.304, West - Flat No.302
3	Borrowers – Mrs. Usha Anil Dakhole And Mr. Anil Shamraoji Dakhole Add.: Flat No.301, Ganpati Apartment,	18.05.2021	Rs. 12,16,600.62 (Rs. Twelve lakh sixteen thousand six hundred and	04.09.2021	Flat No. 301 admeasuring 54.94 sq. mtr. Situated on 2 nd floor in the GANPATI APARTMENT constructed on Plot No. 18 (PART) out of Survey No. 4/2 admeasuring land around 3000 sq. ft., Mouje – Shegaon, Amravati, taluqa & dist AmravatiTah& District -

sixty two paisa only)

Authorised Officer Canara Bank

Amravati 444606 Bounded as: North - Plot No.19, South - Plot

No.17, East - Road, West - Another layout

ZIM LABORATORIES LIMITED CIN: L99999MH1984PLC032172

Registered Office: Sadoday Gyan (Ground Floor), Opp. NADT, Nelson Square Nagpur 440 013, Website www.zimlab.in e-mail cs@zimlab.in Telephone No. Registered Office : 0712-2981960, Works Office : 07118-271990

IOTICE OF THE 37th ANNUAL GENERAL MEETI Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of ZIM Laboratories Limited will be convened on Thursday, the 30th September, 202

at 12:30 p.m. IST through Video Conferencing (VC)/ Other Audio Visua Means (OAVM) facility to transact the Ordinary and Special Business, as se out in the Notice of the 37th AGM in compliance with the applicable circular issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI). The Notice setting out the Ordinary and Special Business(es) to be transacted during the AGM and the Annual Report for the F.Y. 2020-21 has

been sent by emails to Members whose email IDs are registered with the Company / Depository Participants. The email dissemination has been completed on 8th September, 2021. The Notice of the AGM and the Annual Report are available on the websit

of the Company i.e. www.zimlab.in under the Investors section, the website o the Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the website of NSDL i.e vww.evoting.nsdl.com In terms of the provisions of section 108 and other applicable provisions

any, of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Members the facility to exercise their rights to vote on the resolutions proposed to be passed during the AGM by electronic means. The Company has appointed the National Securities Depository Limited (NSDL) as the agency to provide electronic voting facility

Members holding shares as on the cut off date may cast their votes using an electronic voting system (remote e-voting) All members may please note the following:

Cut-Off Date	Thursday, 23 rd September, 2021			
Commencement of remote e-voting	Monday, 27 th September, 2021			
	(From 09:00 a.m. IST)			
End of remote e-voting	Wednesday, 29 th September, 2021			
	(Upto 5:00 p.m. IST)			

Remote e-voting will be disabled by NSDL upon expiry of the aforesaic

The facility for voting through e-voting system will also be made available during the AGM. Members attending the AGM through VC / OAVM facility who have not cast their votes by remote e-voting will be able to vote during the AGM.

Members who have cast their votes on the resolutions through remote 6 voting prior to the AGM, will be eligible to attend the AGM but will not be eligible to cast their vote on such resolutions at the meeting again. Once the vote on the resolutions is cast by a member, the member will not be allowed to change it subsequently or cast the vote again. Only those members, whose name is recorded in the register of member

or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail of the remote e-voting facility. Voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name of the member/beneficial owner (in case of electronic shareholding) as on th cut-off date.

Any person who becomes a Member of the Company after the Company sends the Notice of the $37^{\scriptscriptstyle th}$ AGM by email and holds shares as on the cut-of date i.e. 23rd September, 2021 may obtain User ID and password by sending request to the Company's email address cs@zimlab.in. However, if a person i already registered with NSDL for remote e-voting, then existing user ID and password can be used for casting vote.

The members of the Company holding shares in physical form and wh have not registered their e-mail IDs may get their e-mail IDs registered with our RTA - Link Intime India Private Limited by clicking the link: https://linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html or through thei website www.linkintime.co.in > Inventor Service > E-mail/Bank Registration : select "ZIM Laboratories Limited" and follow the registration processes a guided therein. Shareholders can also register their e-mail address by sending an e-mail request at the email ID rnt.helpdesk@linkintime.in along with the scanned signed copy of the request letter providing the ema address, mobile number, self-attested PAN Card copy and copy of share certificate for registering their email address. Members holding shares in the demat form can update their e-mail address with their Depository Participant Ms. Roshni Jethani, Practicing Company Secretary has been appointed b

the Board of Directors of the Company as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and voting at the AGM, in a fair and transparen manner.

The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared on or before 2nd October, 2021. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website www.zimlab.in and on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com immediately after their declaration, and communicated to the Stock Exchange where the Company is listed, viz. BSE Limited

Members who need technical assistance before or during the AGM or hav gueries regarding e-voting: May refer the Frequently Asked Questions (FAQs) and the e-voting use

manual available at the download section of www.evoting.nsdl.com or, • Send a request to Mr. Amit Vishal, Senior Manager / Ms. Pallavi Mhatre

Place : Nagpur

Manager, NSDL at evoting@nsdl.co.in/1800-1020-990/1800-224-430. By Order of the Board of Directors For ZIM LABORATORIES LIMITED Date: 08.09.2021 (Piyush Nikhade

Company Secretary & Compliance Office



DR. PANJABRAO DESHMUKH URBAN CO-OPERATIVE BANK LTD., AMRAVATI HEAD OFFICE: IRVIN CHOWK, CAMP ROAD, AMRAVATI, (M.S.) Phone No. 0721-2663701, 2660872 | Fax: 2551967,2661144

सभासदांना E-mail ID तसेच मोबाईल नंबर सादर करण्यासंबंधी सचना

(केवळ सभासदांकरीता) कोविड-१९ या वैश्विक महामारीच्या संक्रमणामुळे बँकेची ४८ वी वार्षिक साधारण सभा ही आभासी पद्धतीने (Video

Conferencing) आयोजित होण्याची शक्यता आहे. बँकेच्या सर्व सभासदांना या प्रस्तावित आभासी सभेची पूर्व सूचना निर्धारीत कायद्याच्या अंतर्गत ईमेल / एसएमएस द्वारे पाठविल्या जातील. त्यासाठी बँकेच्या सर्व अंशधारक सभसदांचे वैयक्तीक विवरण (जसे, सभासदांचे नांव, सभासद क्रमांक

तेव्हा आपणास विनंती आहे की, या जाहिरात प्रकाशन तारखेपासून १० (दहा) दिवसांचे आत आपले उपरोक्त विवरण बँकेच्या ९४२०३३७९६२/९४०३३२७९६२ या मोबाईल क्रमांकावर व्हाटस्अप मेसेंजर / टेलिग्राम मेसेंजरद्वारे किंवा pducbagm@gmail.com या बँकेच्या इमेल आयडीवर किंवा नजीकच्या शाखेत प्रत्यक्ष जावून किंवा बँकेच्या

मोबाईल क्रमांक, इमेल आयडी) बँकेजवळ असणे आवश्यक

बँकेकडे उपरोक्त विवरण सादर केल्याशिवाय सभासदांना या संभाव्य आभासी सभेत सहभागी होता येणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी.

मुख्यालयातील शेअर विभागात प्रत्यक्ष सादर करावे.

दिनांक : ०९/०९/२०२१

प्र.कार्यकारी संचालक

मा.संचालक मंडळाचे आदेशावरुन

FORM NO. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]

- 1. Notice is hereby given that in pursuant of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar of Companies, Central Registration Centre, Ministry of Corporate Affairs that G. H. Raisoni Educational And Medical Foundation, a Society may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by quarantee.
- 2. The Principal objects of the company are as follows:
- To spread good education among the masses of Rural and Urban area.
- To organize institutions of social and educational nature to advance the cause of national development.
- To start institutions Pre-Primaries, Primaries, Secondary Schools, Colleges Hostels, Guidance Centers, Physical Training Institutions, Teachers Training organization, Rehabilitation Centers, Libraries, Institutions of Social Science, Engineering Colleges, Medical Colleges, Hospitals, Ayurvedic College Homeopathic College, Dental College, Nursing College, Law College, Institute of Management etc.
- To create self discipline value of manual labour, feeling of equality and morality amongst the students. In general to provides an ideal education without any religion bias with the principles
- of equality Fraternity, Liberty, Justice and respect for all.
- To undertake and facilities research in all branches of knowledge and establish institutions of this purpose To work for promotion and over all educational development of Hindi Speaking
- community according to Government Strategy. To promote education among economically backward classes and providing free
- To aid, help and donate to a registered public trust having exclusive objects of promoting and advancement of secular education. Medical education and research thereon
- To do all such necessary things which are incidental or conducive to the attainment of the aforesaid objects.
- To start Institutes and organization like Medical College.

medical services to poor people.

- To start Institutes and organization like Dental College To start Institutes and organization like Homeopathic College
- To start Institutes and organization like Nursing College.
- To start Institutes and organization like Physical Educational College To start Institutes and organization like Ayurvedic College.
- To start Institutes and organization like Agricultural College To start Institutes and organization of Lives Sciences like Diploma Course in
- Pharmacv. To start institutes and organisations to voluntary work in the field of Environment
- Awareness or Environment related work. To grant stipends, scholarships, studentships and other allowances, concessions and gratuities to deserving scholars, students and other candidates
- To collect, raise and receive subscriptions, donations and gifts in cash or in kind. To organize, hold and arrange cultural functions, recitations, debates, symposiums and other cultural and literary programs, and citations for the benefit of the public
- participate therein and to organize and hold classes and conduct examinations and award diplomas, certificates or other distinctions or titles. To borrow, raise money or moneys on such terms as may be thought fit by the Governing Body for attainment of objects of society.

and to invite scholars, technicians, poets, artists and other learned persons to

- To invest the money of the society in such manner as the Governing Body may think fit and proper and also as may be permissible under the law.
- To enter into any arrangement or contract with any Government, authority or person whomsoever and to obtain from any Government authority or person such rights, concessions and privileges as the society may think desirable and to carry out exercise and comply with any such arrangement, contract, privilege, right or
- To hire and employ, professors, teachers, instructors, doctors legal advisors, clerks, servants, workmen and others and to pay them salaries, fees, wages, gratuities, honorarium as may be necessary. For realization of the above objectives, the Society will interalia work towards
- renewing of school/college acquaintances, alongwith their wives and cultivate feelings of brotherhood, spirit of self help and corporate spirit among the Alumni members and keep the Alumni in touch with their Alma Mater. To do and cause to be done all such legal transactions as are in accord with the spirit
- attainment and pursuit of the aims and objects of the Society. To work in collaboration with other institutions, organizations, societies, trusts or companies to impart, promote and improve the standard of education in the
- institutions established by the present society. To hire the services or seek assistance, if required to impart, promote, improve or spread education and awareness in masses.
- To acquire or hire properties tangible or intangible to facilitate imparting and promoting of education and also to provide infrastructure for the institutions proposed to be established by the present society. To pay by way of royalty such amounts as may be mutually agreed for the goodwill and other benefits 3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed
- company may be inspected at the office at Shradha House, 345, Kingsway, Nagpur-440001 Maharashtra, India. 4. Notice is hereby given that any person objecting to this application may
- communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7,8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code - 122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

G. H. RAISONI EDUCATIONAL & MEDICAL FOUNDATION SUNIL RAISONI Address: Plot No. 75, Shivaji Nagar,

Date : Wednesday 08-09-2021

Shankar Nagar, S.O, Nagpur - 440010.

NAGPUR

For and on behalf of

Chairman

and principles of the objects of the Society or which are conductive to the

बांधकाम विभाग संक्षिप्त ई-निविदा सूचना

निविदा सूचना क्र. ०७ नपपु/बांधकाम/१४१/२०२१-२२ प्रसिद्धी दिनांक-०८/०९/२०२१ १. पुसद शहरात विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार काँक्रीट नाली व काँक्रीट रस्त्याचे दुरुस्ती करणे

पुसद शहरात विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार नालीवरील मेन होलवर लोखंडी जार्ळ दुरुस्ती अथवा नवीन तयार करून बसविणे

३. पुसद शहरात विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार विविध व्यासाचे सिमेंट पाईप परवठा व बसविणे

वरील १ ते ३ कामाची नगर परिषद पुसद, जि. यवतमाळ मार्फत निविदा मार्गविण्यात येत आहे. सदर निविदेचा सविस्तर तपशील दि. ०८/०९/२०२१ पासून महाराष्ट्र शासनाच्य www.mahatenders.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल निविदा प्रक्रिया कार्यक्रमाचा सर्व तारखा वरील या वेबपोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्य

ऑनलाईन निविदा सचनेनसार राहतील. स्वा/-

> (डॉ. किरण सुकलवाड) मुख्याधिकारी नगर परिषद, पुसद

N. M. Puglia Trust's **RENAISSANCE INSTITUTE OF**

MANAGEMENT STUDIES, CHANDRAPUR (Accredited with B Grade by NAAC with CGPA- 2.32)

Ph.D. ADMISSION NOTICE

Applications are invited from highly motivated and research-oriented applicants for admission to Ph.D. Program of Gondwana University in the faculty of commerce and management. (Business Management & Administration) upto 18th Sept. 2021

Application in prescribed form of the institute with all relevant documents and 3 copies of synopsis should reach to the Director, Centre for Higher Learning & Research, Renaissance Institute of Management Studies, Datala, Chandrapur- 442406. Candidate has to pay non-refundable application fee of Rs. 2000/- at the time of submission of application. Applicants will be selected for admission to Ph.D. programs through a rigorous evaluation process which includes pre-registration seminar before research advisory committee and mere application does not imply admission into the Ph.D. program. The application duly filled in with all relevant documents should reach to co-ordinator of the institute (Dr. Rahul Gadewar 9518938914) on or before 18th Sept. 2021. Centre will follow Reservation Policy of the State while allocating

the supervisor/s to the Ph.D. scholars sd/-

Chairman/Secretary N.M. Puglia Trust, Chandrapur

Principal/Director RIMS, Chandrapur

फॉर्म नं. युआरसी-2

अंतर्गत नोंदणीबद्दल सुचना देणारी जाहिरात कायद्याच्या विषय 21 चा भाग 1 (विभागानुसार कंपनी अधिनियम, 2013 चे 374 (बी) आणि नियम 4 (1) चे कंपन्या (नोंदणी करण्यासाठी अधिकृत) नियम, 2014)

१. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ३६६ च्या पोट-कलम (२) च्या अनुषंगाने यापूर्वी पंधरा दिवसांनी अर्ज करण्याचा प्रस्ताव आहे परंतु तीस दिवसांचा कालावधी संपण्यापूर्वी कंपनीच्या रजिस्ट्रारकडे यापूर्वी सूचना देण्यात येईल. सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय की जी एच रायसोनी एन्युकेशनल आणि मेडिकल फाउंडेशन, सोसायटी हमीनुसार मर्यादित कंपनी म्हणून कंपनी ॲक्ट २०१३ च्या विषय २१ च्या भाग १ च्या अंतर्गत नॉंदणीकृत असू

२. कंपनीचे मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहेत.

- ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये चांगले शिक्षण देणे.
- राष्ट्रीय विकासाचे कार्य पुढे आणण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांचे आयोजन करणे. पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, मार्गदर्शन केंद्रे,
- शारीरिक प्रशिक्षण संस्था, शिक्षक प्रशिक्षण संस्था, पुनर्वसन केंद्रे, ग्रंथालये, सामाजिक विज्ञान संस्था, तांत्रिक संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालय, रूग्णालये, विधी महाविद्यालय, फार्मसी कॉलेज, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, व्यावसायिक प्रशिक्षण संस्था जसे ओद्योगिक प्रशिक्षण संस्था/ केंद्रे आणि व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम, आयटीआय, टेक्निकल हायस्कूल (द्वि-फोकल अभ्यासक्रम तसेच व्यावसायिक शिक्षणातील पदवी अभ्यासक्रम सुरू करणे. विद्यार्थ्यामध्ये श्रम, समानता आणि नैतिकतेची भावना यांचे आत्म-शिरत मुल्य निर्माण करणे.
- सर्वसाधारणपणे बंधुत्व, स्वातांय, न्याय आणि सर्वांसाठी आदर या तत्त्वांसह कोणत्याही धार्मिक पूर्वाग्रहशिवाय एक आदर्श शिक्षण प्रदान करणे. ज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये संशोधन करणे आणि सलभ करणे आणि या उद्देशाच्या संस्था स्थापन
- सरकारी धोरणानुसार हिंदी भाषिक समुदायाच्या पदोन्नती आणि सर्वांगीण शैक्षणिक
- आर्थिकदष्ट्या मागासवर्गीयांमध्ये शिक्षणाची जाहिरात करणे आणि गरीब लोकांना मोफत वैद्यकीय सेवा परविणे.
- धर्मनिरपेक्ष शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि त्यावरील संशोधनाची जाहिरात करण्याच्या आणि प्रगती करण्याच्या विशेष उद्देश असलेल्या नोंदणीकृत पब्लिक ट्रस्टला शिक्षा, मदत आणि दान
- उपरोक्त वस्तूंच्या प्राप्तीसाठी प्रासंगिक किंवा अनुकूल अशा सर्व आवश्यक गोष्टी करणे. • वैद्यकीय महाविद्यालय सारख्या संस्था सुरू करणे.
- दंत महाविद्यालयासारख्या संस्था सरू करणे.
- होमिओपॅथिक कॉलेज सारख्या संस्था सुरू करणे
- नर्सिंग कॉलेजसारख्या संस्था सुरू करणे.
- शारीरिक शिक्षण महाविद्यालयासारख्या संस्था सरू करणे.
- आयुर्वेदिक महाविद्यालयासारख्या संस्था सुरू करणे. कृषी महाविद्यालयासारख्या संस्था सुरू करणे.
- फार्मसी मधील डिप्लोमा कोर्स सारख्या शैक्षणिक आणि लाइव्ह सायन्सची संस्था सुरू करणे. पर्यावरण जागरूकता किंवा पर्यावरणाशी संबंधित कार्य क्षेत्रात रवैच्छिक कार्यासाठी संस्था
- विद्वान पात्र, विद्यार्थी आणि इतर उमेदवारांना वेतन, शिष्यवृत्ती, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि इतर भत्ते, सवलती आणि उपदान देणे
- सदस्यता, देणगी आणि भेटवस्तू रोख स्वरूपात किंवा प्रकारात गोळा करणे, वाढवणे आणि प्राप्त
- ्रयांस्कृतिक कार्रे वाचन वादविवाद चर्चासूत्र आणि द्वार सांस्कृतिक आणि साहित्यक कार्यक्रम आयोजित करणे, चर्चा आणि व्यवस्था करणे आणि लोकांच्या हितासाठी विद्वान, तंत्रज्ञ, कवी, कलाकार आणि इतर विद्वान व्यक्तींना त्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करणे आणि वर्ग परीक्षा आणि डिप्लोमा, प्रमाणपत्रे किंवा इतर भेद किंवा शीर्षके पुरस्कार आयोजित करणे.
- संस्थेच्या उद्देशाच्या प्राप्तीसाठी नियामक मंडळाने योग्य वाटेल अशा अटींवर कर्ज घेणे, पैसे किंवा पैसे उभे करणे. नियामक मंडळ योज्य आणि योज्य वाटेल आणि कायद्यानुसार अनुज्ञेय असेल अशा पद्धतीने
- संस्थेचे पैसे गुंतवणे कोणत्याही सरकार, अधिकार किंवा व्यक्ती यांच्याशी कोणत्याही व्यवस्थेमध्ये व्यवस्था करणे किंवा करार करणे आणि कोणत्याही सरकारी प्राधिकरणाकडून किंवा व्यक्तीकडून असे
- प्रकारच्या करार, विशेषाधिकार, योग्य किंवा सवलती आणि व्यवस्थेचे पालन करणे. प्राध्यापकः शिक्षकः मार्गदर्शकः डॉक्टरः कायदेशीर सल्लागारः लिपीकः नोकरः कामगार आणि इतरांना कामांवर आणि नोकरीसाठी आणि त्यांना आवश्यक पगार, फी, वेतन, ग्रेच्यूटी,

अधिकार, सवलती आणि विशेषाधिकार प्राप्त करणे जे संस्थेला योज्य वाटेल आणि अशा

- वरील उद्दीष्टांच्या प्राप्तीसाठी, सोसायटी त्यांच्या पत्नींसह शाळा / महाविद्यालयीन परिचित व्यक्तींचे नतनीकरण करण्याच्या उद्देशाने कार्य करेल आणि माजी विद्यार्थ्यांमधील स्व-मदत आणि औद्योगिक भावनेची भावना, बंधतेची भावना विकसित करेल आणि त्यांच्या अल्मा
- संस्थेचे मुळ हेतु आणि उद्देश किंवा ते प्राप्त करण्यासाठी आवश्यक अशा सर्व प्रकारच्या
- करणे. सधारणे किंवा प्रसार करणे
- भाड्याने घेणे आणि सध्याच्या संस्थेने स्थापित केंलेल्या प्रस्तावित संस्थांना पायाभूत सुविधा पुरविणे. सदभावना आणि इतर फायद्यांसाठी परस्पर मान्य असलेल्या रकमेच्या प्रमाणात
- मजला, किंग्जवे, नागपूर ४४०००१ येथे तपासणी केली जाऊ शकते.
- ४. सुचित करण्यात येते की या अर्जावर हरकत घेणारी कोणतीही व्यक्ती केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी), भारतीय कॉर्पोरेट अफेयर्स इन्स्टिट्यूट (आयआयसीए), प्लॉट क्रमांक ६,७,८, सेक्टर ५ आयएमटी मानेसर, जिल्हा गुरगाव (हरियाणा), पिन कोड - १२२०५०. आपला कंपनीला त्यांच्या नोंदणीकत कार्यालयात पाठवावी.

दिनांक : बुधवार ०८.०९.२०२१

अध्यक्ष

शंकर नगर, एस.ओ., नागपर - 440010

ज्याअर्थी, सिक्युरिटाईजेशन आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनैंशियल असेट्स एंड एनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी डंटरेस्ट ऍक्ट 2002 च्या अंतर्गत खालील हस्ताक्षरकर्ता हे इंडिया शेल्टर् फायनान्स कार्पोरेशन लि., अधिकृत अधिकारी आहे. तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स 2002 चे सेक्शन 13(2) आणि 13(12) च्या सोबतच वाचले जाणारे नियम च्या अंतर्गत कर्जदार संपत्ती / हमीदार यांना डिमांड नोटिस दिनांक खालील नमुद आहे देऊन सुचनेत दर्शविलेली रक्कम व्याज सह ही सुचना प्राप्तीनंतर 60 दिवसांचा आतं कर्जाची भरपाई करण्याच्या उद्देशाने सुचना मध्ये दर्शविलेल्या तारखेला दिली होती. ज्याअर्थी संपत्ती / हमीदार यांचा मालक आणि इतर कर्जदार रक्कमेची भरपाई करण्याकरीता असमर्थ सिध्द

1. स्वेता मालवटकर आणि प्रतीक मालवटकर मालमत्तेचा सर्व भाग आणि तुकडा कमर्शिअल

रहिवासी : कमर्शिअल ब्लॉक नं. टीए1 चौथा ब्लॉक नं. टीए1 चौथा मजला, म्युन्सिपल हाउस

मजला म्युन्सिपल हाउस नं 827 आणि नं 827 आणि 832 सीटीएस नं 690, शीट नं

832 सीटीएस नं. 690 शीट नं. 189 वार्ड 189, वार्ड नं. 37 नागपूर महाराष्ट्र 440032

are invited by the Gr. Head CMG, NRSC, Hyderabad for the following works

कार्य का नाम

Name of Work

आरआरएससी–सी परिसरों, नागपुर में विद्युतीय एवं

वातानुकुलन प्रणालियों के दिन-प्रतिदिन प्रचालन एवं

Providing support services for day to day operation

& Maintenance of Electrical & air Conditioning

अनरक्षण के लिए सहायक सेवाएं प्रदान करना।

systems of RRSC-C campuses at Nagpur

इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

मांग सुचनेची तारीख, डिमांड नोटीसच्या

तारखेनुसार देय रक्कम

मांग सुचना तारीख 10.05.2021

रू. 58,50,407.93/- (रूपये

अठठावन लाख पन्नास हजार

चारशे सात आणि त्र्यान्नव पैसे

फक्त) दि. 31.05.2021 पासून

व्याज दि. 01.06.2021 आणि

इतर शुल्क आणि खर्चासह.

निविदा दस्तावेज

डाउनलोड करने

की अवधि

Period during which

he tender documen

an be downloaded

From 07.09.2021

से / to

16.09.2021 तक

इंडिया शेल्टर फायनान्स कॉपॉरेशन लिमिटेड,अधिकृत अधिकारी

सांकेतिव

ताब्याची तारीख

04.09.202

बोली अपलोड

करने की

अंतिम तिथि

Last date for

Bid uploading

Upto

22.09.2021

के 16:00

नोटणीकृत कायालय : सहावा मजला, प्लांट न. 15, सेक्टर - 44, इस्टोटयुशनल एरिया, गुरुग्राम हरियाणा शास्त्रा कार्यालय : प्लॉट नं. 210, तिरंगा चौक सिमेंट रोड नंदनवन युनियन बँक ऑफ इंडियाच्या वर, नागपुर 44000६

उरल्यामुळे कर्जदार तसेच आम जनतेला याव्दारे सुचना देण्यात येते की, खालील दिलेल्या 13(4) सह वाचल्या जाणा-या ॲक्ट कार्य क्र. 8 आणि 9 च्या

विशेष करून कर्जदार / गहाणदार / जमानतदार तसेच आम जनतेला या व्हारा वरील संपत्तीच्या विषयी काहीही घेणे देणे न करण्याकरीता जागत केले

जात आहे. तसेच पुढील संपत्तीचे व रक्कमेवरील व्याजाचे आणि अन्य खर्चाचे देणेघेणे इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, व्याज सह इतर

चार्ज / गहाणदार संपत्तीचे वर्णन

(संपत्तीचा सर्व भाग व तुकडा समाविष्ट)

(संपत्तीचा एरिया : 80 चौ.मी. (861.12 चौ.मु.

चौथा मजला शॉप) चतुर्सिमा : पूर्व : श्री. नालवाळे

यांचे घर, पश्चिम : हनुमान मंदिराची जागा, उत्तर

णत्याही क्वेरीसाठी कृपया श्री तुषार अजाब हरङे (+91 7350002453) किंवा श्री. अजय गुप्ता (+91 7906826375 & 0124-4131812) यांच्याशी संपर्क साध

निर्माण एवं अनुरक्षण समूह / CONSTRUCTION & MAINTENANCE GROUP

ई निविदा नोटिस / e-Tender Notice

समूहप्रधान, सीएमजी, एनआरएससी, हैदराबाद द्वारा निम्नलिखित कार्यों के लिए ऑन—लाइन निविदा आमंत्रित की जाती है I / Online tendei

विस्तुत एनआईटी एवं पात्रता मानदंड ईएमडी बोली संबंधित प्रलेख आदि www.tenderwizard.com/ISRO पोर्टल से देखा / डाउनलोड किय

जा सकता है। किसी प्रकार के संशोधन, समय विस्तार, स्पष्टीकरण आदि वेबसाइट पर अपलोड किया जाएगा और किसी समाचारपत्र मं

प्रकाशित नहीं किया जाएगा। बोलीकर्ता अद्यतन जानकारी हेतु नियमित रुप से वेबसाइट देखें।/ Detailed NIT and eligibility criteria, EMD

bidding document, etc. can be viewed /download from www.tenderwizard.com/ISRO portal. All amendments, time extension

clarifications, etc. will be uploaded on website and will not be published in newspapers. Bidders should regularly visit website t

२३व्या सामान्य बैठकीची सूचना आणि ई-मतदानाची माहिती

३० सप्टेंबर, २०२१, (दोन्ही दिवसाचा समावेश), वार्षिक सर्वसाधारण सभा आणि २०२०-२१ साठी अतिम लामांश साठी सदस्याची पात्रता निश्चित करणे या

होणतेही प्रश्न असल्यास, सदस्य हे पूजा करंडे, कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांना ई—मेल — <u>cs@ceinsys.com</u>, फोन क **९१ ७१२ ६७८२८००** येथे

सदस्यांना विनंती केली जाते की काही शका असल्यास, तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विमागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि ई-मतदान वापरकर्ता पुरितका पाहू शकता. किंवा टोल फ्री क्रमांकः १८००२२२९९९ वर कॉल करा किंवा श्री अनुभव सक्सेना

साएन्सिस टेक लिमिटेड राज्. ऑफिस : १०/५, आय.टी. पार्क, नागपूर - ४४००२२

भारत सरकार, अंतरिक्ष विभाग / Government of India, Department of Space

राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र / National Remote Sensing Centre

हैदराबाद — 500 037, तेलंगाना, भारत / Balanagar, Hyderabad-500 037, Telangana, India

टेलीफोन / Telephone:+040-23884173/74 फैक्स / Fax:+040-23884179

प्राक्कलित

लागत

Approxima

Cost (Rs.)

₹5. 41.99

लाख /

Lakhs

हस्ता / Sd/-

समूह प्रधान, निर्माण एवं अनुरक्षण समूह / Group Head, Construction & Maint. Group

राज आजस : ए२, आच.८ चक्. भारकू : ००००२२ कापोरेट आयडेल्टिफीकेशन नंबर (सीआयएन) : (टेलि. नं. 91 712 6782800) वेब : www.ceinsys.com, ई मेल : cs@ceinsys.com

: रोड आणि दक्षिण : रोड

अंतर्गत प्रत्येक खात्यावर नमद केलेल्या तारखांवर खालील हस्ताक्षरकर्त्यांने खालील दिलेल्या संपत्तीचा सांकेतिक ताबा घेतला आहे

-IndiaShelter

अ कर्जदार / जमानतदारचे नाव (संपत्तीचे

नं. ३७ नागपुर - ४४००३२, महाराष्ट्र

LA44LALONS000005009743

ठिकाण : नागपूर, दिनांक : 09.09.2021

लोन खाते नं.

डसरी डिन्ट

रनआईटी सं0

NIT NO.

2021-22

eep themselves updated.

Ceinsys Tech Ltd

उद्देशाने बंद राहतील

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

प्ताएन्सिस टेक लिमिटेड

स्वा / -

पूजा करडे

किंवा सुश्री सोनी सिंह यांना <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवा.

मालक) आणि कर्ज खाते क्रमांक

NAVI MUMBAI

www.landsgrp.com

WWW.LOKSATTA.COM नागपूर, गुरुवार, ९ सप्टेंबर २०२१

DR. PANJABRAO DESHMUKH **URBAN CO-OPERATIVE BANK LTD., AMRAVATI** HEAD OFFICE : IRVIN CHOWK, CAMP ROAD, AMRAVATI, (M.S.) Phone No. 0721-2663701, 2660872 | Fax: 2551967,2661144

Offers are invited from the reputed vendors for CBS software to be acquired by the Bank, with following specifications:

Web browser base for DC Hardware requirement.

User friendly.

Bandwidth minimum 64 kbps. Interested vendors may send their offers in the Bank's prescribed format only on following address: Terms & conditions: Prescribed form is available on payment of Rs.1,000/-

18% GST (non-refundable). Cost of the prescribed format must be sent through NEFT only to the Bank of Maharashtra Account Number

60041350620 IFSC CODE MAHB0000021 On or before 18/09/2021. After remitting the money, send your request for format to our email it@pducb.in quoting UTR No. of NEFT, date of

remittance and vendor's email address. After verification Bank will send prescribed format to

vendor's email address. Vendors are requested to send their offer in prescribed

format and in sealed packets only on or before 30/09/2021. Forms received after 30/09/2021 will be not be

entertained. No personal conversation or visit to this office will be entertained.

Bank reserved the right to reject the offer without assigning any reason. MANAGING DIRECTOR, DR.PANJABRAO DESHMUKH

URBAN CO-OPERATIVE BANK LTD.
IRWIN CHOWK, AMRAVATI - 444601 (M.S.)

Bank of Baroda

गोपाल नगर शाखा, नागपूर शुद्धीपत्रक सुचना

संजय मंगलचंद बागडी आणि सर

संबंधितांना आपले खाते श्री संजय मंगलचंद बागडी हे जाणूनबुजून कर्जचुकवे म्हणून जाही करण्यासाठी आणि त्याविरुद्ध आपले म्हणण सादर करण्याची संधी देण्यासाठी सीओई च निर्णय कळविणाऱ्या दि. 28.08.2021 रोर्ज दि इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता य वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित जाहिरातीच्या पढीर शब्दीपत्रकाकडे लक्ष देण्याची विनंती आहे कृपया सूचनेचा दिनांक 25.09.2020 ऐवजी 27.07.2021 असा वाचण्यात यावा सूचनेतील इतर तपशील तसेच राहतील. दिनांकः 09/09/2021 अधिकृत अधिकार **** - ------ बँक ऑफ बडौदा

जीवतसाथीच्या तिवडीसाठी एकमेव मंगल मार्ग दर रविवारी लोकसत्ता'तून

यवतमाळ. महाराष्ट्र 445001

6. ता. जि. वर्धा, महाराष्ट्र 442001

14.08.141/-

मौजा नालवाडी, मौजा क्र. 73, प.ह.न. 22, जि.प

प्राधिकत अधिकारी

शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड

मालमत्तासंबंधी

READY 1/2/3/4BHK Flats 8

Jaitala, Dabha, Hajaripahad,

मालमत्ताविषयक

दरमहिना कमवते शेतघर

बुकिंगसाठीच, दूध देणारी

गिरगाईवर १ लाखाची सूट,

अर्धा एकर जिमनीसहित

शेतघर मिळवा फक्त रु.

१८,००,०००/- लाखांत.

जाहिरात छोटी.

ऑफर फक्त ५

9,00,000/-

१४,००,०००/-

बिकंगसाठी -

9175284426

8855921341.

0080066241-1

Doctors Chambers at

Khamla, Bajaj Nagar,

Sakkardara, Gandhi

Umred Road, Untkhana

Builders- 8888820901/2

- वर्धा. ग्रामपंचायत नालवाडी. शे.स.क. 22/1. प्लॉट ब्र

शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि. कॉर्पोरेट कार्यालयः 425, उद्योग विहार फेज IV, गुरूग्राम-122015 (हरयाणा) फो.: 0124-4212530/31/32, ई-मेल: customercare@shubham.co वेबसाईट: www.shubham.coi

0WDA1801000005010475, 442001, महाराष्ट्र

असिफ स्थीत अहमत

आरिफ रशीद अहमद

समीर मेहबूबखान पठाण,

शमीम समीरखान पठाण

मागणी सूचना सक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (यापुढे 'अधिनियम' अर उल्लेख करण्यात येईल) मधील अनच्छेद 13(2) अंतर्गत

याद्वारे आपल्या निदर्शनास आणून देण्यात येते की नोंदणीकृत कार्यालय, डी-305, तळ मजला, सर्वोदय एन्क्लेव्ह, नवी दिल्ली 110017 (यापुढे एसएचडीएफसीएर असा उल्लेख करण्यात येईल) या सुरक्षित धनकोने आपले खाते एनपीए म्हणून घोषित केले असून आपण एसएचडीएफसीएल यांना आपल्याकडील एकूण थकबार्क

देणे लागता. तसेच आपण वरील रकमेवरील करारातील दराने पढील व्याज तसेच आनर्षगिक खर्च शल्के अधिभार इ. सद्धा देणे लागता. त्यामळे यादारे आर्स्ट . आपणांस सदर सूचनेच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत एसएचडीएफसी यांचेकडे आपल्याकडून घेणे असलेल्या संपूर्ण थकबाकीची परतफेड करण्याचे आवाहन करीत असून तस[े]न केल्यास एसएचडीएफसीएल यांना सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(4) अंतर्गत प्राप्त हक्कांचा वापर करण्याचा अधिकार असेल. कर्जदार व अनामत मत्तांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत: सुचनेतील कर्ज क्र./कर्जदाराचे नाव अर्जदाराचा पत्ता अनामत मत्ता रक्कम मालमत्ता क्र. 60, वॉर्ड क्र. 01, शेख पुरा, रिलायन प्लॉट क्र. 60, वॉर्ड क्र. 1, मु.पो. लाडखेड 0YTM1708000005007417, ता. जि. यवतमाळ 445001, महाराष्ट्र 5,57,539/- टॉवरजवळ, लाडखेड, मौजे लाडखेड, ता. दाख्हा, जि

खाल्ली किरण स्टोरजवळ. आनंद नगर. वर्धा

		1 13	3 कर्ज क्र.	समता नगर, सावंगी मेघे, रामटेके आटा	₹.	मौजा सावंगी (मे), मौजा क्र. 138, पटवारी हलका क्र.
	द्वारे सूचना देण्यात येत आहे की,		0WDA1808000005014381,	चक्कीजवळ, वर्धा ४४२००१, महाराष्ट्र	7,83,081/-	19, शे.स.क्र. 102/6 (जुना) 253 (नवा), प्लॉट
	कपनीची २३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी, भारतीय प्रमाण वेळे नुसार (आयएसटी) सकाळी ११.३० वाजता		वर्षा प्रेमदास मोखाडे,			क्र. 15 चा पूर्वेकडील भाग, तह.जि. वर्धा, यवतमाळ,
	व्हिडीओ कॉन्फेरेन्सिंग् (व्हीसी) / इतर ऑडीओ—व्हिजुअल मीन्स (ओएबीएम) या माध्यमातून आयोजित केली आहे, असे आयोजन कपनी व्यवहार मत्रालयाने		प्रेमदास भोजराज मोखाडे			महाराष्ट 445001
	जारी केलेली परिपत्रके अनुक्रमे क्र. १४/२०२०, दि. ०८ एप्रिल २०२०, क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, क्र. २०/२०२० दि. ०५ मे २०२०, आणि		4 க ன் க .	गजरी बाजार, मनसाराम शाळेजवळ.	₹.	घर क्र. एल 25 व एल 26, शीट क्र. 5, ब्लॉक क्र.
	क ०२/२०२० दिनाक १३ जानेवारी २०२१ तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') याचे परिपत्रक क्र. एसईबीआय/एचओ/		0NAG1810000005015713,			34, मौजा कामठी, सिंधी चाळ, काजमी नरिंग
	सीएफडी / सीएमडी-२ / सीआयआर / पी / २०२१/११, दिनांक १५ जानेवारी २०२१ यांना अनुसरून तसेच लागू होणारे इतर सर्व कायदे (यापुढे या सर्वांचा		अब्दल अब्दल सलीम,	474002, 48149	20,00,010,	होमजवळ.नगर परिषद कामठी, तह, कामठी, जि. नागपर
	एकत्रित उल्लेख 'परिपत्रके' असा केलेला आहे) यानुसार होणार आहे. सभासदाच्या एकाच समान ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय ही सभा होईल.		राबिया अब्दुल सलीम बी			441002, महाराष्ट
	नमूद केलेल्या एमसीए परिपत्रके आणि सेबीच्या परिपत्रकानुसार, कपनीने २३व्या वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा	L	्राावया अब्दुल सलाम बा 5 कर्ज क्र.			
	वार्षिक अहवाल दिनाक ၀८ सप्टेंबर २०२१ रोजी, कपनी 🖊 डिपॉझिटरी पार्टीसिपेंटकडे आपले ई—मेल एड्रेस नोंदयिलेल्या सभासदाना इलेक्ट्रोनिक पद्धतीने	·		वॉर्ड क्र. 3, मेन रोड, घुग्गुस, जि. चंद्रपूर		वॉर्ड क्र. 3, मेन रोड, घुग्गुस, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र
	पाठविण्यात आलेले आहेत. हे दस्तावेज कपनीच्या <u>www.ceinsys.com</u> या संकेतस्थळावर, स्टॉक एक्स्चेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या		0CHN2009000005029402,	442505, महाराष्ट्र	7,73,315/-	
	https://www.bseindia.com या सकेतस्थळावर, आणि एनएसडीएल https://www.evoting.nsdl.com या सकेतस्थळावर उपलब्ध आहे.	I I	रणजीत कुमार जगदीश प्रसाद गुप्ता,			
	कपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या संधारित नियम २० च्या तरतदीनसार, आणि 'संबी'	L	सरितादेवी रणजीतप्रसाद गुप्ता			
	(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशण २०१५ नियम ४४, यांच्या अनुरोधाने दिनांक २३ सप्टेंबर, २०२१ रोजी वास्तविक	1-14	6 कर्ज क्र.	राधे राधे नगर, जोडमहा रोड, मोरया		प्लॉट क्र. 28, गट क्र. 129, 130, जुना गट क्र. 657,
	स्वरुपात किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात भागधारण असलेले सदस्य कंपनीच्या २३व्या वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेमध्ये नमुद केलेल्या व्यवहारावर		0YTM1711000005009339,	मंगलमजवळ,तळेगाव, कळंब, जि.	8,52,890/-	658, राधे नगरी, मोरया मंगलमजवळ, जोड मोहा रोड,
	एनएसडीएलच्या ई-मतदानाच्या (रिमोट ई-वोटिंग) माध्यमाने मतदान करू शकता. ई-मतदानासबंधीची सविस्तर प्रक्रिया / सचनेचा तपशील २३व्या वार्षिक		पुरुषोत्तम लक्ष्मण गोहणे,	यवतमाळ ४४५००१, महाराष्ट्र		मौजा तळेगाव, तह. कळंब, जि. यवतमाळ, महाराष्ट्र
	सर्वसाधारण समेच्या सचनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.		नंदू पुरुषोत्तम गोहणे			445001
	संबंधी सदस्यांना याद्वारे सचित करण्यात येते की:	F	7 कर्ज क .	प्लॉट क्र. 101, श्याम नगर, महर्षी सुदर्शन	₹.	प्लॉट क्र. 101, महर्षी सुदर्शन महाराज सोसायटी, मौजा
	i. एजीएमच्या सुचनमध्ये देण्यात आलेल्या व्यवसायाच्या संदर्भात दूरस्थ ई–मतदानाच्या द्वारे आणि एजीएमच्या ठिकाणी ई–मतदान पद्धती द्वारे विचार			सोसायटी, पुनापूर, पारडी, भांडेवाडी,		पुनापुर, प.इ.न. 34, ख.क्र. 27/1, 27/5, 27/6, शीट
	विनिमय करण्यात येईल.		हरिप्रसाद नेतलाल बघेले.	बगडगंज, नागपर ४४०००८, महाराष्ट	,,,,	क्र. 1126/15, सीटीएस क्र. 34, नागपुर, महाराष्ट्र
	ii. दुरस्त ई-मतदानाचा कालावधी सोमवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) सुरु होईल आणि बृधवार दिनांक २९ सप्टेंबर		लक्ष्मी हरिप्रसाद बघेले	जगडगंडा, गांगवूर ववंद्यवद्य महाराष्ट्र		44008
	२०२१ रोजी सार्यकाळी ५.०० वाजता (भाग्रव) समाप्त होईल.	l H	8 कर्ज क्र.	बगळा चौक. पोलीस स्टेशनच्या मागे. द्वारे	₹.	सदिनका क्र. एस - 28 ई बिल्डींग, प्लॉट क्र. 7 ते 14,
	 णीएममध्ये दुरस्त ई-मतदानाद्वारे किंवा ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची शेवटची तारीख गुरुवार, २३ सप्टेंबर, 	1 1				सर्वानका क्र. एस - 28 इ बिल्डान, प्लाट क्र. 7 त 14, सर्व्हें क्र. 122, प.ह.न. 10, राजनगर, आरवत, तह. व
	२०१९माच्य युरस्य इ—गतयानाञ्चार विवय इ—गतयान अभारताञ्चार मत्त्राचा करण्याचा यात्रता गारव्य करण्याचा संवद्ध २०२९ असेल.			सातपुते यांचे घर, चंद्रपूर 442401, महाराष्ट्र	7,02,2257	
			किशोर बबनराव मुंगेलवार,			जि. चंद्रपूर, महाराष्ट्र 442401
	iv. कोणतीही व्यक्ती, जी सूचना पाठविण्यात आल्यानंतर कंपनीचे सभासद झाली आहे आणि कट—ऑफ दिनांक म्हणजेच गुरुवार २३ सप्टेंबर २०२१ रोजी	l L	रेणुका किशोर मुंगेलवार			
	अनुसार भागधारण केली आहे, अशा व्यक्तींनी मतदानाकरीता युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी <u>evoting@nsdl.co.in</u> येथे संपर्क करावा		9 குர் து.	दत्त रोड, अटकर लेआउट, वॉर्ड क्र. 06,		प्लॉट क्र. 28, गट क्र. 129 व 130 (जुना गट क्र.
	तथापी, तो/ती व्यक्ती एनएसडीएल ला दूरस्थ ई-मतदानाकरीता नोंदणीकृत असेल, तर ता/ती त्याच/तिचे अस्तित्वात असलेले आयडी आणि		0YTM1901000005017200,	कळंब, ता. कळंब, जि. यवतमाळ	3,03,111/-	657 व 658), राधे नगरी, मौजा तळेगाव (पू), तह.
	पासवर्डचा वापर मतदानासाठी करता येईल.		पुरुषोत्तम लक्ष्मण गोहणे,	445401, महाराष्ट्र		कळंब, जि. यवतमाळ, महाराष्ट्र 445401
	v. व्हीसी/ओएव्हीएमच्या सुविधेच्या माध्यमातून जे सदस्य समेला उपस्थित असतील आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान केले नसेल		नंदू पुरुषोत्तम गोहणे			
	आणि एरवी जे प्रतिबंधित नाहीत, ते वार्षिक सर्वसाधारण समे दरम्यान ई-मतदान करण्यास पात्र असतील. व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून समेत		0 कर्ज क्र.	द्वारे क्र. 233. म्हाडा कॉलनी, वॉर्ड क्र. 3.	₹.	मौजा खंडाळा, घर क्र. 57, वॉर्ड क्र. 01, सुधाकर
	उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना २३व्या वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमूद केले आहेत.	I'				रणदिवे किराणा दुकानाजवळ, ग्रामपंचायत खंडाळा, ता.
	vi. दुरुस्थ ई—मतदानाला बुधवार २९ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० च्या नंतर परवानगी दिली जाणार नाही.		बाल गोडे.	441108, महाराष्ट्र	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	
	vii. वार्षिक सर्वसाधारण समेपूर्वी दूरस्थ ई–मतदानाद्वारे ज्या सदस्यांनी आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएम मोड सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण समे			441108, महाराष्ट्र		समुद्रपूर, जि. वर्धा, महाराष्ट्र 442001
	मध्ये उपस्थित / सहभागी होऊ शकतात. परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.	L	गीता बालुजी गोडे	, , , , , , ,		<u> </u>
	viii. लामांश मिळविण्यासाठी ज्यांना नोंदणी करावयाची आहे, त्यांची सविस्तर माहिती वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेमध्ये दिलेली आहे.	1	1 कर्ज क्र.	पुरुषोत्तम नगर, चिनोरा, ता. वरोरा, जि.		प्लॉट रक. 42, सर्व्हे क्र. 234, बी.क्र. 193, प.ह.न.
	ix. ज्या सदस्याची नावे कट ऑफ तारखेला डिपॉझिटरी पार्टीसिपेंटकडे असलेल्या लागार्थी मालकाच्या नोंदणी पुस्तकामध्ये किंवा त्या रोजीच्या भागधारकाच्या		0CHN2001000005026167,	चंद्रपूर 442914, महाराष्ट्र	6,50,836/-	17, मौजा चिनोरा, तह. वरोरा, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र
	यादीमध्ये आहेत, फक्त त्यांनाच दुरस्थ मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ई—मतदान करता येईल.		राजेश भास्कर क्षीरसागर,			442914
8.	कपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार कपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तक शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार,		भास्कर शिवराम क्षीरसागर			

. कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी) दिनांक : ०९/०९/२०२९ **TOLANI COLLEGE OF COMMERCE**

) वलासिफाडडस **MOST AFFORDABLE FLATS/PLOTS**

NAVI MUMBAI, THANE & NAIGAON



रिंग रोड, कात्रज,

सिंहगड व पानशेत परिसरात

1BHK - 12L+

PLOTS with layout & compound

Prime Locations No Documentation Immediate Possession Limited period offer



PUNE 7620 351 351

, Sher-E-Punjab Society, Guru Gobind Andheri (East), Mumbai-400 093. APPLICATIONS ARE INVITED FOR THE FOLLOWING CLOCK

स्थानः गडगाव

दिनांक: 08.09.2021

HOUR BASIS POSTS FOR THE ACADEMIC YEAR 2021-2022

(AIDED)						
Sr. No.	Cadre	Subject	Total No. of CHB Posts	Category		
1	Assistant Professor	English	02	02 – OPEN		
2	Assistant Professor	Mathematics	02	02 – OPEN		
3	Assistant Professor	Business Economics	02	02 – OPEN		

The above posts are open to all, however candidates from any category can apply for the post.

Reservation for women will be as per University Circular No.BCC/16/74/1998 dated 10th March, 1998. 4% reservation shall be for the persons with disability as per University Circular No. Special Cell/ICC/2019-20/05 dated 05th July, 2019.

andidates having knowledge of Marathi will be preferred.

"Qualification, Pay Scales and other requirement are as prescribed by the UGC Notification dated 18th July, 2018, Government of Maharashtra Resolution No. Misc-2018/C.R.56/18/UNI-1, dated 8th March, 2019 and University circular No. TAAS/(CT)/(ICD)/2018-19/1241, dated 26th March, 2019 and revised from time to time". The Government Resolution and Circular are available on the website mu.ac.in Remuneration of the above post will be as per University Circular No. TAAS(CT)/01/2019-2020, dated 02nd April, 2019. The Government Resolution and Circular are available on the website mu.ac.in Applicants who are already employed must send their application through proper channel. Applicants are required to account for breaks, if any, ir

Society, Guru Gobind Singh Road, Andheri (East), Mumbai-400 093 within 15 days from the date of publication of this advertisement. The ppy of the applications should also be E-mailed at

कर्जविषयक कर्जविषयक

SHRIRAM Finance. BAJAJ Finance. मार्कशीटवर पर्सनल. मार्कशीटवर पर्सनल.

बिझनेस, होमलोन व सर्व प्रकारचे लोन फक्त २% वार्षिक व्याजावर ५ तासांत ताबद्धतोब मिलेल ५०% सट नोकरीविषयक

पाहिजेत **PART TIME JOBS**

कमवा २०,०००/ ६०,००० महिन्याला, घरीबसल्या मोबाईलवरून सिम्पल टायपिंग जॉब, दररोज पगार, टार्गेट नाही. संपर्क : हीना-9702935999/ 8879966888

> 0070753221-1 जागासंबंधी

जमीन विकर्ण आहे

लॉजिस्टिक पार्क विविध इंडस्ट्रियलसाठी १००/५०० एकर जमीन तसेच वनऔषधी विविध ॲग्रोफार्मसाठी ३ एकर ५९५०००/-

१४०००००/- लाखांत दरमहिना उत्पन्न घ्या १२,०००/- १८,०००/-. बिकंगसाठी -8010059340/ 8169085209.

महत्त्वपूर्ण निवेदन

काळजी घेतली जात असली तरी त्याच्या आशयाची (कन्टेन्ट) पडताळणी करणे शक्य हो नाही. तरी, आपल्या वृत्तपत्रांमध्ये अथवा प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींतीत गहिरातदार कंपन्या. सहयोगी संस्था अथवा व्यक्तींबरोबर व्यवहार केल्यामले कोणत्याह वरूपाचे नुकसान वा हानी झाल्यास त्यासाठी अथवा संबंधित जाहिरातीतील आशयासाठी इंडियन एक्स्प्रेस (प्रा.) लिमिटेडला जबाबदार ठरविता येणार नाही. त्यामुळे वाचकांना आम्हं असा सल्ला देतो की जाहिरातदारांना कोणतीही रक्कम पेषित करण्यापर्वी अथवा त्यांच्याबरोब कोणत्याही स्वरूपाचे संमतिपत्र कार्यसिद्ध करण्यापूर्वी अथवा एखाद्या जाहिरातीवर आधार<u>ि</u> कोणतीही कती करण्यापर्वी त्यांनी आवश्यक ती चौकशी करण्याची खबरदारी घ्यावी.

0070752716-1

मेटरच्या संपर्कात कायम ठेवेल.

कायदेशीर व्यवहार पुर्ण करणे आणि करूण घेणे. सध्याच्या सोसायटीद्वारे स्थापित संस्थांमध्ये शिक्षणाचे मानक प्रदान करण्यास, प्रोत्साहन देण्यासाठी आणि सुधारण्यासाठी अन्य संस्था, विश्वस्त किंवा कंपन्या यांच्या सहकार्याने कार्य

आवश्यक असल्यास सेवा देणे किंवा मदत घेणे, जनतेत शिक्षण आणि जागरूकता देणे, बढती शैक्षणिक प्रसार आणि प्रसार सुलभ करण्यासाठी मूर्त किंवा अमूर्त मालमत्ता संपादन करणे किंवा

३.प्रस्तावित कंपनीच्या मसुद्याच्या निवेदन आणि नियमावलीची प्रत, ३४५, श्रद्धा हाऊस, सहावा

आक्षेप या सुचनेच्या प्रकाशनापासुन २० दिवसाच्या आत नोंदवु शकते. आक्षेपाची एक प्रत च्या वतीने जी एच रायसोनी एज्यकेशनल आणि मेडिकल फाउंडेशन

पत्ता : प्लॉट नंबर 75, शिवाजी नगर,

MUMBAI 022 - 6859 5555

NFRATECH

www.infratech.ind.in

100% clear title plots

Immediate saledeed

• Individual 7/12

• Free site visit

7666 500 800

THANE

022 - 6808 3333

07737349582

0070752733-1

09602501873

0070753050-1

मिळेल. महिलांसाठी विशेष

Applications with full details should reach the PRINCIPAL, Tolani Education Society's, Tolani College of Commerce, 150-151, Sher-E-Punjal

व्यवसाय व्यवसाय

> बिझनेस, होमलोन फक्त २% वार्षिक व्याजावर त्वरित

This is University approved advertisement

प्रतिसाद मोठा संपर्क-२७०६९०४, 5003003

0070752714-1

निपत्रामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचा मजकूर (ॲडव्हर्टाइजिंग कॉपी) स्वीकारण्यापृ